



Date: August 11, 2022

To,

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Block G, C/1, Bandra Kurla	Phiroze Jeejeebhoy Towers,
Complex, Bandra (E), Mumbai – 400051	Dalal Street, Mumbai – 40001
Symbol: SAPPHIRE	Scrip Code: 543397

Dear Sir/Madam,

# <u>Subject: Newspaper Publication - Notice of 13th Annual General Meeting and E-Voting Information</u>

Pursuant to Regulation 30 & 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we enclose herewith the copies of newspaper advertisements published today i.e., August 11, 2022, in the following newspapers, in relation to Notice of 13<sup>th</sup> Annual General Meeting of Sapphire Foods India Limited ("Company") to be held on Friday, September 2, 2022, at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") and E-Voting information:

- 1) Business Standard (All India editions in English language).
- 2) Navshakti (Mumbai edition in Marathi language).

Please note that the newspaper advertisement translated and published by Navshakti (Mumbai edition in Marathi language) dated August 11, 2022, carries discrepancy in relation to the name of the Company. The same has been brought to the attention of the agency of newspaper publication and a corrected copy will be republished in subsequent publication.

The aforesaid newspaper advertisements has been made available on the Company's website (<a href="https://www.sapphirefoods.in/investors-relation">https://www.sapphirefoods.in/investors-relation</a>).

You are requested to kindly treat this as sufficient compliance and take the same on record.

Thanking you,

For Sapphire Foods India Limited

Sachin Dudam

**Company Secretary and Compliance Officer** 

Encl.: a/a

#### KRISHNA VENTURES LIMITED

Regd Office: 7<sup>th</sup> Floor, Corporate Centre, Opp. Hotel Vits, Andhe Andheri (East), Mumbai 400059 CIN: L45400MH1981PLC025151. Tel: +91-22-61898000

Email: corporate@krishnaventures.com, Website: www.krishnaventures.info Unaudited Financial Results of Krishna Ventures Limited for the guarter ended June 30, 2022 prepared in compliance with the Indian Accounting Standards (IND-AS) (Amount in Rs. Lakh

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS	FOR THE QUAR		H JUNE. 2022
Particulars	Quarter Ended 30-06-22 (Unaudited)	Quarter Ended 30-06-21 (Unaudited)	Year ended 31-03-22 (Audited)
Total income from operations (net)	0.50	0.02	0.55
Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(0.76)	(4.64)	(15.72)
Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit / (Loss) for the period before Tax,(after	(0.76)	(4.64)	(15.72)
Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit / (Loss) for the period after Tax,(after	(0.76)	(4.64)	(15.72)
Exceptional and/or Extraordinary Items)			
Total Comprehensive Income for the period	(0.76)	(4.64)	(15.72)
(Comprising Profit/(Loss) for the period( after tax)			
and Other Comprehensive Income (after tax))			
Equity Share Capital	1,080.00	1,080.00	1,080.00
Reserves (exculding Revalution Reserve)			
Earnings Per equity Share( of Rs.10/each)			
(for continuing and discontinuing opretations)			
(a)Basic:	(0.01)	(0.04)	(0.15)
(b)Diluted:	(0.01)	(0.04)	(0.15)
Notes:			

. Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on August 09, 2022. The Statutory Auditors of the company have carried out a limited review of the result for the quarter ended June 30, 2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly Ended Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Ended Unaudited Financial Results are available or the Stock Exhange website (www.bseindia.com) and Company's website www.krishnaventures.info. The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies

(Indian Accounting Standards) Rules, 2016 as amended. The impact of changes if any arising on enactment of the Code on Social Security, 2020 will be assessed by the Company after the effective date of the same and the rules thereunder are notified.

Figures pertaining to the previous period have been rearranged/ regrouped, wherever considered necessary, to make them comparable with those of the current period.

There is a legal case pending before Mumbai High Court with respect to the Deed of assignment

entered by the Company for acquiring the property rights of Land located at Jogeshwari. For and on behalf of the Board of Directors KRISHNA VENTURES LIMITED

Sd/ (NEERAJ GUPTA) Managing Directs Date : August 10,2022 Place : Mumbai DIN: 07176093



## **ADITYA BIRLA FASHION AND RETAIL LIMITED**

[CIN: L18101MH2007PLC233901] Registered Office: Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor,

Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070

Tel.: +91-86529 05000; Fax: +91-86529 05400; E-mail: secretarial@abfrl.adityabirla.com; Website: www.abfrl.com

#### INFORMATION REGARDING THE FIFTEENTH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Fifteenth Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the Company will be ield through Video Conferencing / Other Audio-Visual Means on Monday, Séptember 5, 2022 at 4:00 p.m. IST, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Securities and Exchange Board of India.

In compliance with the applicable circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the shareholders whose email IDs are registered with the Depository Participant / the Company. The Notice and Annual Report will also be available on the Company's website i.e. www.abfrl.com, the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA") i.e. https://instavote.linkintime.co.in/ and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Manner of registering/ updating email ID, Mobile Number and Bank Account details:

- Shareholders holding shares in Physical Mode: by furnishing details in Form ISR-1 duly signed by the Shareholder(s) as per specimen signature registered with the Company together with self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf at the registered office of the Company or RTA at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or digitally signed documents via email at secretarial@abfrl.adityabirla.com o rnt.helpdesk@linkintime.co.in.
- Shareholders holding shares in Dematerialised Mode: with their respective Depository Participant. Facility for temporary registration of email ID, mobile number: register details on http://www.abfrl.com/investors/update-contact-details/ to receive all communication (including Annual Report) from the Company electronically.

hareholders will have an opportunity to cast their votes remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting and e-voting during the AGM will be provided in the Notice of the AGM. The AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered e-mail ID in

For Aditva Birla Fashion and Retail Limited

Geetika Anand **Company Secretary and Compliance Officer** 

An Aditya Birla Group Company

#### **FORM G** INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS SIMPLEX PROJECTS LIMITED Date of Incorporation of Corporate Debtor 31st October 1990 Registrar of Companies, Kolkata 3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered 4. Corporate identity number / limited liability L45201WB1990PLC050101 identification number of corporate debtor Address of the registered office and principal Registered Office: 12/1, Nellie Sengupta office (if any) of the Corporate Debtor Sarani, Kolkata 700087, West Bengal nsolvency commencement date in respect of 27th April 2022 (Order received on 28th April 2022) Corporate Debtor Date of invitation of expression of interest 11th August 2022\* Eligibility criteria for the Prospective Resolution Applican 8. Eligibility for resolution applicants under under Section 25(2)(h) of the Code is set out in the detailed invitation for expression of interest uploaded a https://www.simplexprojects.com/ Details can also be ection 25(2)(h) of the Code is available at: sought by mailing at:spl@bdo.in or sutanusinha@bdo.in Visit: https://www.simplexprojects.com / Details can als 9. Norms of ineligibility applicable under be sought by mailing at :spl@bdo.in o sutanusinha@bdo.in Details are also available at IBB ection 29A are available at: website -https://www.ibbi.gov.in/legal-framework 10. Last date for receipt of expression of interest 10th September 2022 Date of issue of provisional list of 20th September 2022 prospective resolution applicants 12. Last date for submission of objections to 25th September 2022\* provisional list 13. Date of issue of final list of prospective 05th October 2022 solution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Evaluation Matrix, Information Memorandum and RFRP shall b 15. Manner of obtaining request for resolution shared through electronic mail or through Virtual Data Roo The information can be sought from the Resolution Professio emorandum("IM") and further information ough email at spl@bdo.in or sutanusinha@bdo.in 6 Last date for submission of resolution plans 25th October 2022#

The manner for submission of resolution plan will I detailed out in Request for Resolution Plan (RFRP). . Manner of submitting resolution plans to resolution professional 18. Estimated date for submission of resolution 09th November 2022# or as soon as approved by CoC plan to the Adjudicating Authority for approval Mr. Sutanu Sinha (Resolution Profess Name and registration number of the IBBI/IPA-003 /IP-N00020/2017-18/10167 resolution professional Mr. Sutanu Sinha Resolution Professional of Simplex Projects Limited Name, Address and e-email of the resolution rofessional, as registered with the Board IBBI Registered Office Address:
Floor 4, Duckback House 41, Shakespeare Sarani, Kolkata
West Bengal - 700017, India
Email: sutanusinha@bdo.in

Details can be sought by emailing at spl@bdo.in/sutanusinha@bdo.in Further Details are available at or with 23. Date of publication of Form G 11th August 2022 The period is calculated after exclusion of stay for the period from 17th May 2022 to 15th June 2022 by the

Place: Kolkata Date: 11th August 2022

on ble National Company Law Tribunal, Principal Bench, New Delhi. Assuming that the CIRP period is extended under Section 12(2) of the Code Sutanu Sinh IBBI/IPA-003/IP-N00020/2017-18/1016

Floor 4. Duckback House 41. Shakespeare

Sarani, Kolkata, West Bengal - 700017, India Email: sutanusinha@bdo.in; SPL@bdo.in

Email: spl@bdo. Registered Address and Email with IBB

Shakespeare Sarani Kolkata West Bengal - 7000

Email: sut



SAPPHIRE FOODS INDIA LIMITED

(formerly known as Sapphire Foods India Private Limited)
Registered Office: 702, Prism Tower, A Wing, Mindspace, Link Road, Goregaon (West), Mumbai - 400062 Corporate Identification Number (CIN): L55204MH2009PLC197005 Tel. No.: 022 67522300 Email: investor@sapphirefoods.in Website: www.sapphirefoods.in

## NOTICE FOR 13TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that 13th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, September 2, 2022 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 ('SEBI Circulars'), to transact the business as set out in the Notice of 13th AGM of the Company. Members will be able

to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the ourpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice of 13th AGM and Annual Report for FY 2021-22 by electronic mode only on August 10, 2022, to all the members whose email addresses are registered with the

Depository Participants up to August 5, 2022. The Notice of the 13th AGM and Annual Report for FY 2021-22 can be downloaded from the Company's website at www sapphirefoods.in, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and also on the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>.

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Date: August 10, 2022

Place: Mumbai

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company has engaged services of NSDL for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting") and e-voting at the time of AGM for all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of 13th AGM

ı	Cut-off date for e-voting	Friday, August 26, 2022
ı	Commencement of Remote e-voting	9:00 a.m. (IST) on Monday, August 29, 2022
ı	Conclusion of Remote e-voting	5:00 p.m. (IST) on Thursday, September 1, 2022

Members who will be present at the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting, will be eligib to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may als attend and participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by following the instructions nentioned in the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently The Company has appointed Mr. Alwyn D'Souza (Membership No. FCS 5559) of M/s. Alwyn D'Souza & Co., Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer for monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

LIVE WEBCAST OF THE AGM

 $Members\ will\ be\ able\ to\ attend\ the\ 13th\ AGM\ through\ VC/OAVM\ facility\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ and\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ Remote\ e-voting\ login\ provided\ by\ NSDL\ by\ using\ their\ provided\ by\ nsplice\ provided\ by\$ credentials and by following the instructions mentioned in the Notice.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and i polding shares as of the cut-off date i.e., Friday, August 26, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for Remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 and 1800 22

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions fo joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM.

For Sapphire Foods India Limited

Place: Mumbai Date: August 11, 2022

Sachin Dudam Company Secretary & Compliance Officer Membership No.: A31812

## MAWANA SUGARS LIMITED

CIN: L74100DL1961PLC003413

Registered Office: 5th Floor, Kirti Mahal, 19 Rajendra Place, New Delhi-110 125 Tel.: 91-11-25739103, Fax: 91-11-25743659, Email: corporate@mawanasugars.com, Website: www.mawanasugars.com

Statement of Standalana and Canadidated Unaudited financial vacults for the quarter and addition 20, 2022



	Statement of Standalone and Consolidated Unaudited financial results for the quarter ended June 30, 2022								
							Rs. in millior	n except earn	ing per share)
	Standalone				Consolidated				
s.		Q	uarter Ende	d	Year Ended	Q	uarter Ende		Year Ended
S.    No.	Particulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
		June	March	June	March	June	March	June	March
		30, 2022	31, 2022	30, 2021	31, 2022	30, 2022	31, 2022	30, 2021	31, 2022
1	Total Income from Operations	3,089.63	2,964.29	3,644.65	14,859.63	3,089.58	2,961.73	3,612.09	14,817.76
2	Profit / (Loss) for the period/year (before tax and exceptional items)	(132.32)	475.46	14.82	501.16	(142.67)	463.52	(23.80)	444.51
3	Profit / (Loss) for the period/year before tax (after exceptional items)	(141.92)	448.90	14.82	448.37	(151.87)	424.28	(23.80)	379.04
4	Profit / (Loss) for the period/year after tax (after exceptional items)	(108.96)	335.10	18.29	330.83	(118.91)	310.48	(20.33)	261.50
5	Total Comprehensive Income/(loss) for the period/year {Comprising profit/(loss) for	(108.96)	336.52	18.29	332.25	(118.91)	312.11	(20.33)	263.13
	the period/year and Other Comprehensive Income/(loss) for the period/year (after tax)}								
6	Equity Share Capital	391.17	391.17	391.17	391.17	391.16	391.16	391.16	391.16
7	Other Equity as per balance sheet				3,742.55				3,451.48
8	Earnings Per Share (of 10/- each)								
	a) Basic	(2.79)	8.57	0.47	8.46	(3.04)	7.94	(0.52)	6.69
	b) Diluted	(2.79)	8.57	0.47	8.46	(3.04)	7.94	(0.52)	6.69

## Notes:

- The auditors have conducted limited review of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022. These unaudited financial results have been recommended by the Audit Committee at its meeting held on August 10, 2022 and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2022.
- 2 The above is the extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the stock exchange websites (www.nseindia.com, www.bseindia.com) and on the Company's website.
- 3 The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IndAS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules

For Mawana Sugars Limited Dharam Pal Sharma (Whole Time Director)

DIN No. 07259344



Place: Noida | Date: 10.08.2022

## **CHADHA PAPERS LIMITED**

CIN: L21012UP1990PLC011878
Ph: 0120-4120849, 4216287, 4106160, Fax: 0120-4106161
Email: chadhapapersltd@gmail.com Website:- www.chadhapapers.cor

							(Rs. in	Lakhs exc	ept EPS)
			STAND	ALONE			CONSO	LIDATED	-
Sr. No.	Particulars	30.06.2022 (Quarter ended)	31.03.2022 (Quarter ended)	30.06.2021 (Quarter ended)	31.03.2022 (Year ended)	30.06.2022 (Quarter ended)	31.03.2022 (Quarter ended)	30.06.2021 (Quarter ended)	31.03.2022 (Year ended)
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	15133.83	17,778.61	10247.80	56,663.17	15133.83	17,778.61	10247.80	56,663.17
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	131.53	2,540.49	(225.05)	30.40	131.53	2,539.36	(225.05)	29.27
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	131.53	2,209.44	(225.05)	(300.64)	131.53	2,239.36	(225.05)	(270.73)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	98.43	1,553.16	(126.00)	(293.80)	98.43	1,581.94	(126.00)	(263.89)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	98.43	1,566.02	(126.00)	(279.81)	98.43	1,595.94	(126.00)	(249.89)
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40	1020.40
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	•	,	-	•	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	0.96	15.22	(1.23)	(2.88)	0.96	15.50	(1.23)	(2.59)
	2. Diluted:	0.96	15.22	(1.23)	(2.88)	0.96	15.50	(1.23)	(2.59)

Notes:

The above financial results (Standalone & Consolidated) have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in their respective meetings held on 10th August, 2022.

The above financial results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30th June, 2022 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015.

As the Company has a single reportable segment, the segment wise disclosure requirement of Ind AS 108 on operating segment is not applicable to it.

As the Company has a single reportable segment, the segment who discount is applicable to it.

Previous Year's/Quarter's Figures have been regrouped/rearranged/recast wherever necessary.

Financial Results for this period have been prepared and presented in accordance with the recognition and measurement principles of Ind As-34 Interim Investment in impact of dis Financial Reporting.

The above is an extract of the detailed format of Quarterly ended Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly ended Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) financial Results are available on the websites of the Stock Exchange financial Resu

www.bseindia.com) and on the Company's website (www.chadhapapers.com).

Behind our remarkable TRANSFORMATION are our people

#### **EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Rs. in Crore Quarter ended Year ended Particulars 30-Jun-22 30-Jun-21 31-Mar-22 Unaudited Unaudited Audited (Restated)\* (Restated)\* Total income from operations 1.462.34 792.31 4,643.23 28.37 67.46 Net Profit/(Loss) for the period (9.57)26.05 Tax Expense (Charge) / Credit (5.34)9.15 Profit/(Loss) for the period/year (0.42)93.51 23.03 Other Comprehensive Income (net of tax) 0.22 0.20 (2.64)Total Comprehensive Income 23.25 (0.22)90.87 Paid-up equity share capital - Face value Rs.10/- per Share 144.51 Reserves (excluding Revaluation Reserve) 651.45 Earnings per Share of Rs. 10/- each Basic & Diluted (for continued and discontinued operations) (not annualised for the quarters) 1.59 6.47

#### **EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(0.03)

Rs. in Crore Quarter ended Year ended Particulars 30-Jun-22 30-Jun-21 31-Mar-22 Unaudited Unaudited Audited (Restated) Total income from operations 1.462.34 793.29 4,643.03 Net Profit/(Loss) for the period 34.39 65.95 148.67 Tax Expense (Charge) / Credit (5.83)9.93 25.47 75.87 28.56 174.14 Profit/(Loss) for the period Other Comprehensive Income (net 0.26 0.34 (1.70)Total Comprehensive Income 28.81 76.21 172.44 Equity Share Capital - Face Value Rs. 10/- per Share 144.51 Reserves (excluding Revaluation Reserves) 579.90 12.05 Basic and diluted earnings per share (in Rs.) 1.98 5.25

Refer Note 2 for Restatement on account of amalgamation

Basic and Diluted EPS (in Rs.)

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2022. The Auditors have carried out a Limited Review of these Results.
- Petitions filed with National Company Law Tribunal (NCLT) for Scheme of amalgamation between Adore Traders and Realtors Private Limited, a wholly owned subsidiary of Mukand Global Finance Limited (MGFL) with the parent company MGFL, followed by the amalgamation of MGFL and Mukand Engineers Limited (MEL), an Associate with the Company has been approved by NCLT on April 29, 2022 and a certified copy of the order has been filed with the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra, or May 31, 2022. The Scheme is made effective from the appointed date April 1, 2019.

Though the appointed date of MGFL for amalgamation as per the NCLT approved Scheme is April 1, 2019, as per the requirements of Appendix C to Ind AS 103 "Business Combination", the combination has been accounted for as if it had occurred from the beginning of the preceding period in the financial statements. Accordingly, the amounts relating to the year 2021-2022 includes the impact of the business combination and the corresponding amounts for the corresponding quarter and financial year presented have been restated after recognising the effect of the amalgamation as above.

As regards amalgamation of MEL, an associate, amalgamated from appointed date April 1, 2019 being acquisition date in terms of the NCLT approved Scheme, as per accounting treatment as approved by NCLT, the Company has partially adjusted the difference arising between the consideration paid and aggregate of fair value of net assets taken over as on the appointed date against balance of the Securities Premium arising pursuant to the Scheme in the books of Company. During the quarter, the Company has allotted 30.89,702 equity shares of Rs. 10/- each at fair value to the shareholders of erstwhile MEL pursuant to share swap ratio approved in the scheme. Further Earning per Share presented in the above results is restated on account of increased capital of the Company

The effect of both the amalgamation on the amounts of Revenue and Profit/(loss) after tax published in previous periods are as shown below

Rs. in Crore **Particulars** Quarter ended Year ended 30-Jun-21 31-Mar-22 Revenue from operations: 792.11 4,636.66 As published in previous periods As restated for the effect of amalgamation 793.29 4.643.03 Profit/(loss) after tax: 69.98 177.42 As published in previous periods As restated for the effect of amalgamation 75.87 174.14

3. Management's response to the observations of the auditors on the financial statements for the year ended 31st March 2022; a. The investments in and debts / advances due from Bombay Forgings Limited (BFL) was at Rs. 15.19 Crore (net of amounts written off / provision for expected credit loss) as at June 30, 2022 as against Rs. 16.54 Crore (net of amounts written off) as at

b. In accordance with the Scheme of Amalgamation as sanctioned by the NCLT, Mukand Sumi Special Steel Ltd., a joint venture (upto 30th April, 2021), has recognized goodwill on amalgamation amounting to Rs. 1,834.84 Crore which is amortized over its useful life. Depreciation and amortization charge upto date of sale of investments of the Company in MSSSL, i.e., 30° April, 2021 on this account is Rs. 7.54 Crore. This accounting treatment is different from that prescribed under Indian Accounting Standard (Ind AS 103) - 'Business Combinations' for business combination of entities under common control.

March 31, 2022. The management, considering the value of unencumbered fixed assets of BFL, considers the balance dues to be 'Good' and adequately covered and barring unforeseen circumstances expects full realisability of the same in future.

The Board of Directors of Mukand Sumi Metal Processing Limited (MSMPL) a joint venture, and Mukand Sumi Special Steel Limited (MSSSL) have approved demerger of alloy steel business of MSMPL into MSSSL as a going concern pursuant to a proposed Scheme of Arrangement amongst MSMPL, MSSSL and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 read with Section 52 and other applicable provisions of the Companies Act, 2013. The scheme has been approved by NCLT after close of the year on May 12, 2022. The scheme shall be effective from the appointed date April 1, 2020 on receipt of Certified copy of NCLT Order and filing the same with Registrar of Companies and therefore, the Consolidated Financial

 $Statements\ do\ not\ include\ effect\ of\ demerger\ as\ envisaged\ in\ the\ scheme.$ The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Results for the Quarter ended 30th June, 2022 / Year ended 31st March, 2022 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and

www.bseindia.com) and on the Company's website (www.mukand.com) Figures in respect of the previous period have been regrouped / recast wherever necessary in case of above results

> By Order of the Board of Directors For Mukand Limited Chairman & Managing Director



Place : **Mumbai** 

Date: 10th August, 2022

MUKAND LIMITED

Regd. Office: Bajaj Bhawan, Jamnalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai- 400 021 Telephone No.: 022 6121 6666; Fax No.: 022 2202 1174; Email ID: investors@mukand.com; Website: www.mukand.com; CIN: L99999MH1937PLC002726

issued thereunder.



www.freepressjournal.in



२-ए, तळ मजला, संभव तीर्थ सीएचएसएल, भुलाभाई देसाई रोड, हाजी अली, मुंबई-४०० ०२६

कब्जा सूचना

(जंगम/स्थावर मिळकतीकरीता) सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत बँकेला प्रभारित

मे. रेश्मा एंटरप्राईजेस् (प्रोप्रायट्रेस: सौ. रेश्मा वासुदेव खामकर) १०७२, नायगाव-१, कल्याणदुर्गा कंपाऊंड, गणेश सोसायटी जवळ, भिवंडी,

सौ. रेश्मा वासुदेव खामकर (प्रोप्रायट्रेस) (फर्म्स : मे. रेश्मा एंटरप्राईजेस) फ्लॅट क्र. ८०२, ८वा मजला, बी विंग, अरिहंत सिटी, कल्याण रोड, गाव टेमघर

पाडा, भिवंडी, ठाणे-४२१३०२

ज्याअर्थी.

ठाणे-४२१३०२

तारणांचा कब्जा

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, महालक्ष्मी शाखा, २ए, तळ मजला, संभव तीर्थ सीएचएसएल, भुलाभाई देसाई रोड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०२६ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १०-०५-२०२२ रोजी दोन मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. रेश्मा एंटरप्राईजेस, सौ. रेश्मा वासुदेव खामकर (प्रोप्रायट्रेस) यांस सूचनेतील नमूद रक्कम रु. १,८१,२२,१४६.०० (रुपये एक कोटी एक्याऐंशी लाख बावीस हजार एकशे सेहेचाळीस मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले

. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३ (४) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करुन या ०६ ऑगस्ट, २०२२ रोजी कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया करीता एकुण रक्कम रु. १,८१,२२,१४६.०० (रुपये एक कोटी एक्याऐंशी लाख बावीस हजार एकशे सेहेचाळीस मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

#### जंगम/स्थावर मिळकतीचे वर्णन

ते सर्व भाग आणि विभाग समाविष्टित मिळकत

सौ. रेश्मा वासुदेव खामकर यांच्या नावातील भिवंडी निजामपुर महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि एच. क्र. १०७२ नायगाव-१, दुर्गा कंपाऊंड सर्व्हे क्र. ५०, हिस्सा क्र. ९बी, टेमघर, भिवंडी, जि-ठाणे-४२१३०२ आणि उप जिल्हा भिवंडी येथे स्थित स्थावर मिळकत.

आणि त्यातील उभारलेले आणि स्थापित स्टॉक्स, प्लांट आणि मशीनरी, इतर रचना, आणि फिक्चर्स आणि फिटिंग्स (दोन्ही सध्याचे आणि भविष्यातील)

दिनांक: ०६-०८-२०२२ ठिकाण: मंबर्ड

(बी. श्रीनागेश मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

## जाहीर सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे **डॉ. मनीष गोएल व कु. साक्षी गोएल** यांच्याकडून खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत जागेची **(यापुढे सदर जागा म्हणून उल्लेखित)** खरेदी करू इच्छित आहेत.

कोणीही व्यक्ती / संस्था यांचा सदर जागा वा तिच्या कोणत्याही भागासंदर्भात उत्तराधिकार विक्री, हस्तांतरण, हिस्सा, गहाण, प्रभार भाडेकरार. धारणाधिकार. अनज्ञप्ती अभिहस्तांकन. वहिवाट. भेट. विनिमय भार, मृत्युपश्चात वारसा, वारसा, देखभाल सुविधाधिकार, न्यास, ताबा, कुटुंब व्यवस्था<sub>/</sub> तडजोड, कोणत्याही विधि न्यायालयाचा निवाद वा आदेश, कंत्राटे/करार, विकास हक्क, भागीदारी वा अन्य कोणत्याही स्वरूपातील तसेच कोणताही करार, लिखापढी, एमओयू नोंदणीकृत असलेले वा नसलेले दस्तावेज किंव एचयूएफ, कर्ता वा समान उत्तराधिकारी यांच्या क्षमतेत वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणतार्ह लाभ, हक्क, दावे वा अधिकार असल्यास त्यांनी त्यासंदर्भात कागदोपत्री पुराव्यासमवेत लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून चौदा (१४) दिवसांच्या आत अशा दाव्यांसंदर्भात . कार्ह असल्यास सूचित करावे अन्यथा असे दावे अधित्यागित समजले जातील व असे दावे हे म ाझ्या अशिलांवर अंमलबजावणीयोग्य / बांधील नसतील व /वा

मालकांच्या<sup>°</sup> हक्कांसंदर्भात अडथळा नसतील व ते स्पष्ट व विपणनयोग्य समजण्यात येतील.

अनुसूची १) अजमेरा झिऑन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.द्वारे वितरीत शेअर प्रमाणपत्र क्र १४९ अंतर्गत विभिन्न क्र. १४८१ ते १४९० धारक रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) मूल्याचे (पाच) शेअर्स व

२) फ्लॅट क्र. ५०४, ५ वा मजला, ए विंग मारतीचे नाव अजमेरा झिऑन, भक्ती पार्क, आणिक वडाळा लिंक रोड, वडाळा (पूर्व). मुंबई - ४०० ०३७, मोजमापित १४५.२६ चौ. -मी. (बिल्ट अप क्षेत्र) व १५६३ चटई क्षेत्रफळ तसेच २ ऱ्या लेव्हल पोडियमवरील क्र. ५४ व ५४ धारक २ (दोन) कार पार्किंग जागा सीटीएस क्र. १ए/१, १ए/२, १ए/३ व १ए/६, धारक जमिनीच्या भूखंडावर निर्मित, सिटी सर्व्हे कार्यालय चेंबूर, नोंदणीकरण उपजिल्हा मुंबई उपनगर येथील.

दिनांक : ११ ऑगस्ट, २०२२

शान बॉटलवाला कार्यालय क्र. १३, एसपीएस लॉयर्स चेंबर्स. २४/बी, राजा बहादूर मॅन्शन, तळमजला, १०२, अंबालाल दोशी मार्ग, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या समोर, मुंबई - ४०० ००१.

# MOTILAL OSWAL



#### मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. दूर: (०२२) ४७१८९९९९; संकेतस्थळ:<u>www.motilaloswalhf.com</u>, ईमेल: hfquery@motilaloswal.com

### कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसर केली आहे. यादारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड** च्या येथे वरील नमूट करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतर्टीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

अ.	कर्ज करार क्र./ कर्जदार/	मागणी सूचनेची	कब्जा घेतल्याची	गहाण मिळकती/तींचे वर्णन
क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	तारीख आणि रक्कम	तारीख	
१	एलएक्सपीएएन००३१५-१६००११५१४	0८-04-२०२२	09-06-2077	फ्लॅट क्र. २००७, २ रा मजला, ई बिल्डिंग, एकलव्य
	अनिल हरिदास चौधरी आणि	रु. ७५६५९५/-		बिल्डिंग, पिंपरी, एकता वजन काटा जवळ, ठाणे, महाराष्ट्र
	सारिका अनिल चौधरी			- ४००६०१
7	एलएक्सपीएएन००३१५-१६००१५०९०	0८-0४-२०२२	09-06-2077	फ्लॅट नंबर- ४०२, ४था मजला, सारंग आवीं, प्लॉट नंबर-
	मुश्तारी अन्वर हाजू आणि	रु. १८९७७९५/-		२७, सेक्टर नंबर- ६, करंजाडे, कॉलेज फाटा जवळ,
	रुक्षर अन्वर हाजू			पनवेल, महाराष्ट्र -४ १०२०६
ş	एलएक्सव्हीएएस०११७-१८००६५८८४	0८-04-२०२२	09-06-2079	फ्लॅट क्र. ५०४, ५ वा मजला, गावठाण जमीन, घर क्र.
	मच्छिंद्र शांतराम खोकरे व	रु. १२९२९९५/-		४९०/१०, लिओन आर्केड बिल्डिंग, जुने पोस्ट ऑफिस,
	मंजुळा हिराजी भुवड			वीर सावरकर रोड, विरार, गाव नारिंगी, वसई, ठाणे
				महाराष्ट्र - ४०१ ३०५
8	४ एलएक्सव्हीएएस००११७-१८००५४३९८ <b>०८-०५</b>		09-06-2079	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, श्री अंजनी कॉम्प्लेक्स, प्लॉट
	मनोहर पालेकर आणि	रु. १९०७१०१/-		क्र. ३१५, पनवेल, रायगड, महाराष्ट्र ४१ ०२०६
	निर्मल मनोहर पालेकर			

ठिकाण: महाराष्ट दिनांक: ११.०८.२०२२

स्थळ: मुंबई

तारीख : ११ ऑगस्ट २०२२

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी, (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

सही / -



## सॅफियर फूड्स लिमिटेड

सॅफियर फूड्स इंडिया लिमिटेड (पूर्वी सॅफियर फूड्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय : ७०२, प्रिझम टॉवर, ए विंग, माइंडस्पेस, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०००६२. कॉपॅरिट ओळख क्रमांक (सीआयएन) : एल५९०५०७५००एमएच२००९पीएलसी९७००५, दूर क्र. ०२२ ६७५२२३०० ईमेल : investor@sapphirefoods.in, वेबसाइट : www.sapphirefoods.in

## १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअलद्वारे (ओव्हीएएम) आयोजित केली जाईल. सामान्य ठिकाणी सदर व्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम (अधिनियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स) च्या अनुपालनात, आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (सूची विनियम) ५ मे २०२२ च्या सामान्य परिपत्रक क्रमांक ३/२०२२ सह वाचित, दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० सह वाचित, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, दिनाक १५ जून २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. २२/२०२०, दिनाक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०१/०१ २३ जून २०२१ रोजी २०२१ आणि कॉपरिट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संबोधले जाईल) ८ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ आणि सेबी चे परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे २०२२ (सेबी परिपत्रके) मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनीच्या १३ व्या एजीएमची सूचना. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू आणि सहभागी होऊ शकतील व्हीसी/ओव्हीएम दारे एजीएम ला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनयमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उदेशाने केली जाईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, कंपनीने १० ऑगस्ट २०२२ रोजी १३ वी एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२१–२२ साठी वार्षिक अहवालाची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे, ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागींकडे ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत नोंदणीकृत आहेत. १३ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी वार्षिक अहवाल कंपनीच्या www sapphirefoods.in वरून, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि एनएसडीएल च्य www.evoting.nsdl.com वर देखील डाउनलोड केला जाऊ शकतो.

एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या अनुषंगाने, सची विनियमांचे नियमन ४४ आणि सर्वसाधारण सभेवर सेक्रेटेरिअल स्टॅंडर्ड, कंपनीने १३ एजीएम च्या सूचनेमध्ये नमृद केलेल्या सर्व ठरावांवर सर्व सदस्याना त्यांचे मत देण्यासाठी एजीएम (रिमोट

-व्होटिंग) आणि एजीएमच्या वेळी ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी एनएसडीएल च्या सेवा सलग्न आहे. ई-मतदानाची कट-ऑफ तारीख शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

ı	रिमाट इ-मतदानाची सुरुवात	सामवार, २९ आगस्ट, २०२२ राजी सकाळी ९:०० वाजता (आयएसटी)
ı	रिमोट ई-मतदानाची समाप्ती	गुरुवार, १ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता. (आयएसटी)
ı	जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपि	स्थित राहणारे आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान मतदानाचा हक्क
ı	होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात परंत	

त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही. त्यानुसार, सूचनेमध्ये नमुद केलेल्या सूचनांचे पालन करून सभासद रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे आपले

मत देऊ शकतात. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने मे. अल्विन डिसोझा ॲण्ड कंपनी चे थ्री. अल्विन डिसोझा (सदस्यत्व क्र. एफसीएस ५५५९) यांची नियुक्ती केली आहे., प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचे परीक्षण करण्यासाठी आणि एजीएममध्ये निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई-मतदान करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून काम करतात. ई-व्होटिंगचे निकाल एजीएम संपल्यापासून ४८ तासांनंतर घोषित केले जातील. छाननीच्या अहवालासह घोषित केलेले निकाल स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील आणि कंपनीच्या वेबसाइट www.sapphirefoods.in आणि एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.comवर येथे टाकले जातील.

एजीएमचे थेट पक्षेपण सदस्य एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे त्यांच्या रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून आणि सूचनेमध्ये नमूद केलेल्या सचनांचे पालन करून १३ व्या एजीएमला उपस्थित राह शकतील.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेपर्यंत म्हणजेच शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी शेअर्स धारण करत असते, ती evoting@nsdl.co.in वर विनंती लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवून मिळवू शकते. तथापि, जर तो/तिने आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएलडीएल कडे नोंदणी केली असेल, तर तो/ती आपला विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान करू शकतो. ज्या सभासदांना एजीएमच्या आधी किंवा दरम्यान मदतीची गरज आहे, ते evoting@nsdl.co.in / १८००-२२२-९९० आणि १८०० २२ ४४ ३० व

एनएसडीएल यांच्याशी संपर्क साधू शकतात. सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विशेषत: एजीएममध्ये सामील होण्याच्या सुचना, पद्धती एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंगद्वारे मत देणे.

> सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड करीत सही/-

सचिन दुडम कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी, सदस्यत्व क्रमांक : ए३१८१२

#### भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण नं. ३

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, रगुलीला मॉल पुढे, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. २७८१२३५०

समन्स हस्तांतर मूळ अर्ज क्र, १२३ सन २०२१ बँक ऑफ इंडिया

परि ९

अर्जदार विरुद्ध वे टू हेल्थ डायग्नोस्टिक्स प्रा. लि. आणि इतर प्रतिवादी

ज्याअर्थी, वरील नमूद ओए नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर २६.०६.२०१९ रोजी सूचीबद्ध ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ११७८३२३०.२५/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना -जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या

करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या . कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्य

अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपट्टा किंव

अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (५) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मतांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली

तुम्हाला **१२.१०.२०२२ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक ५ मे.२०२२ रोजी दिले.

समन्स जारी करण्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी न्यायाधिकरणाच्या आदेशाद्वारे प्रभारी प्रबंधक एमडीआरटी-॥।, मुंबई

#### आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड IDFC FIRST Bank (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि

आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट, चेन्नई-६०००३१. द्र.: +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स: +९१ ४४ ४५६४ ४०२२

#### जोडपत्र - ठछ [नियम ८ (१)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३.०३.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार १. जलाराम कोल ॲण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, २. महेंद्र सी. ठक्कर, ३. मिन चंद्रकांत ठक्कर, ४. ठक्कर रुखियाना काजल यांस सूचनेतील नमूद म्हणजेच ०३.०३.२०२२ रोजीची रक्कम रु. २,९०,७३,१८२.८९/- (रुपये दोन कोटी नव्वद लाख त्र्याहत्तर हजार एकशे ब्याऐंशी आणि

**एकाणनव्यद पैसे मात्र**) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड काण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्य आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्यरिर्ट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ह्या ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट बँक** लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) यास रक्कम रु. २,९०,७३,१८२.८९/- (रुपये दोन कोटी नव्वद लाख त्र्याहत्तर हजार एकशे ब्याऐंशी आणि **एकोणनव्वद पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या ारतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

### स्थावर मिळकतीचे वर्णन

१. श्री निवास को-ऑप. हाऊ. सोसायटी राम बाग लेन क्र. ४, कल्याण (पश्चिम) ४२१३०१ येथील फ्लॅट क्र. ५, पहिला मजला, क्षेत्र मोजमापित अंदाजे ५३० चौ. फू. बिल्ट-अप (जे बाल्कर्नींच्या क्षेत्रांचे एकत्रित

. फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, इमारत क्र. १, ऑर्किड, वसंत पार्क सीएचएसएल, खडकपाडा, कल्याण पश्चिम. ठाणे. महाराष्ट्र - ४२१३०१.

कार्यालय क्र. १४ आणि १५, १ला मजला, टाईप ए, मेगा सिल्व्हर, आत्माराम केणे रेसिडेन्सी चिकणघर, कल्याण-पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०१.

प्राधिकृत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड दिनांकः ०८-०८-२०२२ (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड कर्ज खाते क्र.: १६६०५५५३, १७६२४२९७, आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) १७६२७४१४, १७६३२१७९, १७६३३८१२, १७६३५१५५, ३२६०४३२६, ३२७२९१००,



३२७३०२४९ आणि ३२७३०६३१.

## इंडियन ओव्हरसीज बँक

नेरूळ शाखा, तळमजला, वेस्ट विंड सीएचएस लि., प्लॉट क्र. ११२, सेक्टर-५०-ई, प्रसाद रोड, नेरूळ, नवी मुंबई. दूरध्वनी: २७७०६१३६/३७)

## (परिशिष्ट IV)

## कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [नियम ८(१)]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२ ०७ २०२१ रोजी मागणी सचना जारी करून कर्जटार में असी ॲगो फार्म-भागीटारी (श्री वासिक शामसुद्दीन थोकन आणि सौ. मेहनाझ डब्ल्यु थोकन, प्लॉट फ्लॅट-७०२ निवान ग्रॅंडे ६१ सेक्टर ५०, न्यू सीवुड्स नेरूळ नवी मुंबई ४००७०६-कार्यालय येथे पोस्ट धोंडीवली, तालुका पाली, जि. रायगड ३५०३३३००००००२४, मे. असी ॲग्रो, प्रोप्रा.: श्री. मुसाद्दीक थोकन (हमीदार) रूम क्र. १९०१, प्लॉट क्र. ३डी झेनेथ सीएचएस लि., सेक्टर ४६ ए, नेरूळ सी वुड पश्चिम. नवी मंबई ४००७०६ (यानंतर सदर कर्जदार असा उल्लेख) यांना सचनेतील एकण रक्कम ०२.०७.२०२१ रोजीस रु. २३,७१,२२२.७९/ - (रुपये तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे बावीस आणि एकोणऐंशी पैसे मात्र) च्यासह सांपार्श्विक दराने पढील व्याज आणि दर. प्रभार इ. प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

१) कर्जदारांनी सूचनेत नमूद केल्यानुसार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिलकतीचा कब्जा त्यांना मटर ॲक्टच्या कलम १३(x) महवाचता मटर रुल्पच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ३० जाने.. २०२२ रोजी

२) विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी . त्यवहार करू नये आणि अशा मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन ओव्हरसीज बँकच्या रक्कम ३१.०३.२०२२ रोजीस रु. २३,३५,३४३/ - (रुपये तेवीस लाख पस्तीस हजार तीनशे त्रेचाळीस मात्र च्यासह सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज आणि मंजर दर. प्रभार इ. मागणी सूचनेतील उपरोक्त तारखेपासून ते मागणी सूचनेच्या निर्गमनानंतर कोणतीही परतफेड केल्यास ती वजा देयाच्या तारखेपर्यंत या रकमेच्या भाराअधीन असेल. कब्जा घेतल्याच्या तारखेस देय थकीत **३१.०३.२०२२ रोजीस रु. २३,३५,३४३/– (रुपये तेवीस लाख** पस्तीस हजार तीनशे त्रेचाळीस मात्र) देय च्यासह देयाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक द्राने पुढील व्याज आणि दर, प्रभार इ. आहे.

(३) तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सरफैसी ॲक्टच्या १३ च्या उप-कलम (८) च्या तरतदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जाते.

## स्थावर मिळकतीचे वर्णन

नोंदणीकत उप-जिल्हा ठाणे आणि जिल्हा ठाणेमधील फ्लॅट क. ७०२. निवान ग्रॅंडे ६१ सेक्टर ५०, न्यु सीवुड्स नेरूळ, नवी मुंबई ४००७०६ च्या समाविष्टीत मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

सिमाबद्ध: पूर्व: रूक्मिणी छाया सीएचएस, प्लॉट क्र. ६०, पश्चिम: शिवकलेश सीएचएस प्लॉट क्र. ६२,

उत्तर: सोहम सीएचएस प्लॉट क्र. ६६ आणि ६७, दक्षिण: रोड/शिव शंकर गॅलेक्सी दिनांक : ०५.०८.२०२२

सही/ ठिकाण : नेरूळ प्राधिकृत अधिकारी

### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड** (याआधी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. नावे ज्ञात) (आयआयएफएल एचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील नमूद कर्जदार/सह-कर्जदार याना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे मागणी सूचना निर्गमित केलेली आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निन्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर अधिनियमाचे कलम १३(४) अन्वये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा**

घेतलेला आहे. विशेषतः कर्जरार आणि सर्वसामान्य जनता याना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा आ**यआयएफएल – एचएफएल** च्या खालील नमूद रकमेसह त्यावरील व्याजाच्या प्रभाराअधीन राहील. ॲवटच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतरणासाठी निर्धारित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी झालेल्या सर्व खर्च, परिव्यय आणि आकार यासह **आयआयएफएल एचएफएल**ची थकबाकी कर्जदारांनी चुकती केली तर **आयआयएफएल एचएफएल** कडून तारण मत्तांची

विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि तारण मत्तांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी <b>आयआयएफएल एचएफएल</b> कडून पुढील पावले उचलली जाणार नाहीत.					
कर्जदारांचे नाव आणि पालघर	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	एकूण देय थकबाकी	मागणी सूचनेची	कब्जाची	
शाखा		(रु.)	तारीख	तारीख	
श्री. शुभम दिगंबर बाविस्कर,	चे ते सर्व भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. ४०२, मजला क्र. ४, क्षेत्र	₹. १४,२८,०३०/-	३०-मे-२०२२	-20	
सौ. बिमल बाई बाविस्कर आणि	मोजमापित २३.८२७ चौ. मी., चटई क्षेत्र ३.४३२ चौ. मी., बाल्कनी	(रुपये चौदा लाख अठ्ठावीस		ऑगस्ट-२२	
श्री. दिगंबर शिवराम बाविस्कर	क्षेत्र, इमारत क्र. २, कालकॉन पाम्स अशा नावाचा प्रोजेक्ट, स क्र.	हजार तीस मात्र)			
(प्रोस्पेक्ट क्र.	२१/ए, ॲन्थनी गॅरेज प्रा लि जवळ, गाव कराडे खुर्द, ता. पनवेल, जि.				
आयएल१०११८४१३)	रायगड पिन ४१०२०७				
श्री. हरीश माताप्रसाद निषाद,	चे ते सर्व भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. ४०४, मोजमापित ३२.१९ चौ.	ह. २२,०५,२९१/-	३०-एप्रिल-	06-	
सौ. खुशी हरीश निषाद	मी., ४था मजला, विंग ए, इमारत टाईप बी, शिव रेसिडेन्सी नांदोर, पाटील	(रुपये बावीस लाख पाच	२०२२	ऑगस्ट-२२	
(प्रोस्पेक्ट क्र. ८८३४२२)	वाडी, गंडेचा जवळ पालघर पर्व, पालघर, महाराष्ट्र - ४०१४०४, भारत.	हजार दोनशे एक्यान्नव मात्र)			

ढील तपशिलासाठी कृपया **शाखा कार्यालय:-** चिंचोडा रोड जीआय, शॉप क्र. ६/७/८, पहिला मजला, शरद पवार भवन, चिंचपाडा रोड, पेण, रायगड, महाराष्ट्र

०२२०७ आणि शॉप क्र. २०१, द एज, २रा मजला, प्रकाश टॉकीजमांगे, आयसीआयसीआय बैंकेजवळ, पालघर (प) – ४०१४०४ येथे प्राधिकृत अधिकाऱ्यां भाणि/र्किवा **कॉर्पारेट कार्यालय:** प्लॉट क्र. ९८, फेझ− Ⅳ, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करावा. सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करित ठिकाण : रायगड आणि पालघर, दिनांक : ११/०८/२०२२

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३ वित्त मंत्रालय, भारत सरकार

सेक्टर ३०-ए, रघुलीला मॉल पुढे, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, वाशी, नवी मुंबई ४००७०३

वसुली कार्यवाही क्र. १०१ सन २०१७

विरूध्द

मे. नवनीत सिंग गोगिआ आणि इ.

विक्रीची उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना १. श्री. नवनीत सिंग गोगिआ

र/येथे: फ्लॅट क्र. ५०४ आणि ५०५, श्रीजी हाईट्स, सी विंग, सेक्टर ४६ए, प्लॉट क्र. १, १ए, १बी १सी, सिवूड्स, नेरुल, नवी मुंबई ४०००७६. २.सौ. सिमरन कौर गोगिआ

र/येथे: फ्लॅट क्र. ५०४ आणि ५०५, श्रीजी हाईट्स, सी विंग, सेक्टर ४६ए, प्लॉट क्र. १, १ए, १बी १सी, सिवूड्स, नेरुल, नवी मुंबई ४०००७६.

ज्याअर्थी सन्माननिय पीठासन अधिकारी यांनी व्याज आणि परिव्ययासह रु. २,७५,५६,४०२/ (शब्दात दोन करोड पंच्याहत्तर लाख छपन्न हजार चारशे दोन मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/वितीय संस्थेला चुकती करण्यासाठी ओ.ए. क्र. ६३२ सन २०१४ मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते ज्याअर्थी तुम्ही सीडी यांनी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता **दिनांक २१.०९.२०२२ रोजी** निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये . सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. स्थावर/ जंगम मिळकतीचा परिशिष्ट

ठाणेचा नोंदणीकृत जिल्हाचा नोंदणीकृत उप जिल्हा पालघरमध्ये बोरशेती ग्राम पंचायतच्या हद्दीत गाव बोरशेती, ता पालघर, जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले सदर प्लॉट क्र. ए असे नम्द जमीन धारक सर्व्हें क्र. २१९, हिस्सा क्र. २, मोजमापित ३३१६५.२५ चौ.मीटर्स च्या प्लॉट स्थित अब्रोसिआ रेसिडन्सी ॲण्ड स्पा नावे ज्ञात प्रोजेक्टमध्ये कॉमन क्षेत्रमध्ये ओपन प्लॉट क्र. ए-०१ ते ए-०४ मोजमापित १५००५ चौ.फू. बांधलेले/ बांधण्यात येणातरे ट्वीन बंफला जिचे बिल्ट अप क्षेत्र अंदाजे ८२१४ चौ.फू. म्हणजेच अंदाजे ७६३.३८ चौ.मीटर्स समाविष्ट यथायोग्य शेअर्स सह सर्व फिक्षर, फर्निचर

. सदर ०६.०५.२०२२ रोजी मुंबई येथे माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह दिले



(रत्नेश कुमार) वसुली अधिकार। कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र.३

## जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की **१) श्री हर्षदकुमार प्रभाशंकर व्यास आणि २) श्री** जयेशकुमार प्रभाशंकर व्यास, जे ५ समभाग ज्यांचे मूल्य रु ५० /- प्रत्येकी डिस्टिंक्टिव्ह क्रमांक ३६ ते ४० जे समभाग प्रमाणपत्र क्रमांक ८ आणि सदनिका क्रमांक ०४. क्षेत्र समारे ७८० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र, इमारत नामे "साई सतीधाम", श्री साई सतीधाम को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या हद्दीत, सुभाष रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७, जी सीटीएस क्रमांक ६४८/ १, मौजे विले पार्ले, विले पार्ले (पूर्व), तालुका अंधेरी, मुंबई ४०० ०५७ जो श्री रविचंद्र हरजीवन संघवी यांच्याकडून ऍग्रीमेंट फॉर सेल दिनांकीत २८ फेब्रुवारी १९९५ रोजी घेण्यात आला होता, त्या सदनिकेचे मूळ मालक आहेत. सदरील **श्री जयेशकुमार प्रभाशंकर व्यास** यांचे दिनांक २४ जून २०२० रोजी मुंबई येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी **१) श्रीमती कोकिळा जयेश व्यास,** त्यांचा मलगा श्री हार्दिक जयेश व्यास आणि तीन मली ३) श्रीमती मनीषा ए भड़ उर्फ मनीषा जयेश व्यास. ४) श्रीमती सोना जीनिश पाढ्या उर्फ सोना जयेश व्यास आणि ५) श्रीमती उर्वशी सी मेहता उर्फ उर्वशी जयेश व्यास जे त्यांचे हिंद उत्तराधिकार कायदा १९५६ अनुसार कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत. त्यानंतर, दिवंगत श्री जयेशकमार प्रभाशंकर व्यास यांचे सर्व वारसदार आणि प्रतिनिधी यांनी सदरील समभाग आणि सदनिका यामधील त्यांचे हक्क **श्रीमती कोकिळा जयेश व्यास** यांच्या नावे रिलीज डीड दिनांकीत १०/०८/२०२२ जे उपनिबंधक अश्यरंस चे कार्यालयात अनक्रमांक बिडीआर १८- १३९५५- २०२२ प्रमाणे नोंदणीकृत करण्यात आले आहे, त्या प्रमाणे रिलीज केले आहेत. सदरील श्री हर्षदकमार प्रभाशंकर व्यास सदरील समभाग आणि सदनिका क्रमांक ०४ त्यामधिक सर्व ते विशेष हक्क आणि हक्क संबंध सदरील सदनिकेचा ताबा आमचे अशील यांना श्रीमती कोकिळा जयेश व्यास यांच्या संमतीने विक्री, हस्तांतरित करू इच्छित आहेत. अशी कोणतीही व्यक्ती / आस्थापना ज्यांनी कोणताही करारनामा, प्रपत्र, लेखी करार मदार वरील प्रमाणे नमुद केलेल्या समभाग आणि सदनिका किंवा त्यांच्या कोणताही भाग यांच्या संदर्भात निष्पादित केला आहे आणि / किंवा त्यासंदर्भात कोणताही करार निष्पादित केला आहे, किंवा सदरील मालमत्तेच्या संदर्भात विक्री, तारण, ट्रस्ट, लिन, ताबा, भेट, वारसा, रिलीज, लीज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून ज्यांचा दावा किंवा हरकत असेल तर त्यांनी त्याची माहिती आमच्याकडे ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून **१४ दिवसांत** आपल्या दाव्याच्या अथवा हरकतीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह सादर करणे आवश्यक आहे अन्यथा, असे कोणतेही दावे अथवा मागणी, हरकती आदी कोणत्याही व्यक्ती आस्थापना यांच्याकडून किंवा त्यांच्या वतीने असल्यास त्यांच्यावर विचार जाणार नाही आणि आमचे अशील सदरील समभाग आणि सदरील सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असतील आणि सदरील सदिनकेचा प्रत्यक्ष ताबा मूळ टायटल डीड्स आणि ट्रान्स्फर फॉर्म्स सह ऍग्रीमेंट फॉर सेल नोंदणीकृत आणि निष्पादित करून स्वीकारतील.

दिनांक : ११ ऑगस्ट २०२२

 $T\Lambda T\Lambda$ 

मेसर्स ए एन एस लीगल सर्व्हिसेस करिता

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचता परिशिष्ट IV अन्वये) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने. सदर सचना यादारे विशेषत: कर्जदार आणि सामान्य जनतेला देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर रुल्सच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४)

अन्वये त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करून खालील नमद मालमत्तेचा ताबा घेतला. विशेषत: कर्जदार आणि सामान्य जनतेला इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या खालील उल्लेखित रक्कम च्यासह मागर्ण

कर्ज खाते क्र. कर्जदार/कायदेशीर वारस/ मागणी सचनेची रक्कम

		वमवद्शार त्रातानवाच नाव	जााज साराख	(IIICIGI			
	टीसीएचएचएल०६	सौ. अमृता गुणाजी पालांडे	3१-04-२0२२	०५-०८-२०२२			
	२७०००१०	मे. आर्यन एंटरप्रायझेस	रोजीस				
	००७१९८२ व		रु. १०६५५००५/- व				
	१०५७६३०१		३१.०५.२०२२				
	तारण मत्ता / स्थावर मिळकतींचे वर्णन: सीटीएस क्र. ८३७-८४० (भाग) धारक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अ						
	साऊथ वॉर्ड च्या मूल्यांकित	अधिकारक्षेत्रातील मुंबई शहर आणि !	मुंबई उप-नगराच्या नोंदणीकृ	त जिल्हा आणि उप			
	जिल्ह्यातील गाव पोईसर, तालुका बोरीवली येथे स्थित, वसलेले आणि असलेले समता नगर, कांदिवली (पूर्व), मुंब						
- 1			CC: C	_ \ _ \ _ \			

मजल्यावरील फ्लॅट क्र. १५०४, मोजमापित ४८४ चौ. फ्. चटई क्षेत्र. **ीसीएचएचएफ०६४००** श्री. गौरव मेहता ० ०१०००७४२८२ व सौ. अंजली मेहता रोजीस रु. ७२८४९१३/ - व टीसीएचएचएल०६४००

तारण मत्ता/ स्थावर मिळकर्तींचे वर्णन: परिशिष्ट - ए:- प्लॉट क्र. २३/बी, मोजमापित अंदाजे १४५८.८१ चौ. फू. ्राह्म अन्यान स्वर्णका व्यापन करावार विकास करिया है । स्वर्णका स्वर्णका स्वर्णका व्यापन १०००० चार हूं (१६६.०९ ची. मी.), खासरा क्र. ८५९, १७५४, ताल सिंग कॉलर्नी, जोधपूर, जोधपूर, राहरूथान – ३४२००२ है ते सर्व भाग आणि विभाग. पूर्वेला: प्लॉट क्र. २३/ए, पश्चिमेला: ३० फूट कंद रस्ता, उत्तरेला: प्लॉट क्र. २४, दक्षिणेला प्लॉट क्र. २३/सी आणि प्लॉट क्र. २३/सी, मोजमापित अंदाजे १४५८.८१ ची. फू. (१६२.०९ ची. मी.), खासरा क्र ८५९, १७५१, लाल सिंग कॉलनी, जोधपूर, जोधपूर शहर, राजस्थान - ३४२००२ चे ते सर्व भाग आणि विभाग. पूर्वेला

ठिकाण : मुंबई, महाराष्ट

Place : Mumbai

Date : August 10, 2022

डी /१०, पार्ले कॉलनी, सहकार मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नॉट्गी कार्यालय : ११वा मजला, टॉवर ए, पेनिसुला विश्वनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३. सीआयएन क्र. : यु६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२

संपर्क क्र. (०२२) ६१८२७४१४, (०२२) ६१८२७३७५ कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

२००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील नमूद कर्जदारांना सदर सूचनेत नमूद रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती.

सूचनेत नमूद दिनांकापासून त्यावरील व्याज आणि दंडात्मक व्याज, प्रभार, खर्च इ. रकमेच्या अधीन असतील . तारण मत्ताच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदीअन्वये

0 0900004466 04.04.2022

३० फूट रुंद रस्ता, पश्चिमेला: रस्ता, उत्तरेला: प्लॉट क्र. २३/ए आणि २३/बी, दक्षिणेला: प्लॉट क्र. ३७. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता

प्राधिकृत अधिकारी

Regd. Office: 413, Tantia Jogani Industrial Estate Premises, Opp. Kasturba Hospital, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011, Maharashtra. CIN: L17300MH1981PLC024184

Tel: +91 22 40750652 | Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com Extract of UnAudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2022 (Un-Adited)	30.06.2021 (Un-Audited)	31.03.2022 (Audited)
1.	Total Income from Operations	1075.83	505.46	3308.34
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional			
	and/or Extraordinary items)	1.87	3.44	46.01
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional			
	and/or Extraordinary items)	1.87	3.44	46.01
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional			
	and/or Extraordinary items)	(16.10)	(12.30)	37.76
5	Total Comprehensive Income for the period [Comprising			
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]	(54.55)	15.06	117.07
6.	Equity Share Capital	559.26	559.26	559.26
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the			
	Audited Balance Sheet of the previous year			3644.36
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	1. Basic (Rs.):	(0.29)	(0.22)	0.68
	2. Diluted (Rs.):	(0.29)	(0.22)	0.68

 $30^{\circ}$  June, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results is available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and the website of the Company i.e. www.ginitex.com

Managing Director DIN No: 00170335

जाहीर सूचना यादारे कळविण्यात येत आहे की आम्ही श्री विपुल प्रबोध शहा, पत्ता फ्लॅट क्र. ८०१

वाळकेश्वर रोड, मुंबई ४००००६, यांच्या खालील परिशिष्टात विवरणित मालमत्ता आणि त्यासंबंधित निगडीत सर्व हक्काच्या नामाधिकाराची पडताळणी करीत आहोत. कोणतीही व्यक्ती किंवा संस्थान ज्यांचे खालील परिशिष्टात नमद मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भागा संदर्भात विक्री. हस्तांतर, गहाण, भेटवस्तू, ग्रहणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही प्रभार, बोजा, हक्क, हितसंबंध किंवा हक्कदार असल्याचा दावा असेल तर त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासून १५ दिवसोंच्या आत खालील स्वाक्षरीदारांना पुराव्यांसह लेखी स्वरूपात याची माहिती द्यावी अन्यथा असे कोणतेही कथित दावे,

ए विंग, लीजेंड अपार्टमेंट, ८वा मजला, २२०

## आणि/किंवा माफ केले असल्याचे मानले परिशिष्ट

हितसंबंध, भार किंवा मागणी हे सर्व हेतं

आणि प्रयोजनांकरिता सोडून दिले असल्याचे

मलबार आणि कंबाला हिल डिव्हीजन येथील कॅडस्ट्रल सर्व्हें (सी. एस.) क्र. १६३ धारक जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से यांवर ५० रिङ्ज रोड, मलबार हिल, मुंबई ४०० ००६ स्थित 'देव दर्शन' नावाच्या इमारतीमध्ये ६व्या मजल्यावरील मोजमाप १९०० चौ. फू. बिल्ट अप एरियाचा फ्लॅट क्र. ६०१ ्रेसोसायटीच्या रेकॉर्ड्स प्रमाणे फ्लॅट क्र. ६०१/६०१ए धारक) आणि देव दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांचे द्वारे शेअर प्रमाणपत्र ८ दिनांक १ डिसेंबर, २००३ द्वारे प्रातिनिधिक स्वरूपात सादर एकुण रूपये २५०/- (रुपये दोनशे पन्नास फक्त) चे प्रत्येकी रूपये ५०/- (रुपये पन्नास फक्त) च्या दर्शनी मूल्य चे विशिष्ट क्र. ३६ ते ४० (दोन्हीं सामिल) धारक ५ (पाच) शेअर्स.

> अधीराज हरीश डी. एम. हरीश ॲण्ड कं. ॲडव्होकेटस ३०५-३०९, नीळकंठ. ९८, मरीन ड्राइव्ह, मेल : notice@dmharish.com

# जाहीर सूचना

दिनांक: ११.०८.२०२२

सूचना देण्यात येत आहे जे खालील निर्देशित कार्यालयीन जागेच्या संपादनाकरिता १ कॅप्टन झेर्क्सेस के. वाडिया व २. श्रीमती **गुलशन झेर्क्सेस वाडिया** यांच्यासमवेत बोलणी करीत आहेत. **कॅप्टन झेर्क्सस** के. वाडिया व श्रीमती गलशन झेर्क्सस वाडिया यांनी आमच्या अशिलांना असे सादरीकरण दिले आहे की, **मे. राजगीर** बिल्डर्स (विकासक) व श्री. रावजी दत्ताराम राणे (खरेदीदार) यांच्या दरम्यानची अनसचीतील मालमत्तेसंदर्भातील करा प्रत दि. ०६ मार्च, १९८० हे दस्तावेज हरवले /गहाळ झाले /नष्ट झाले आहेत व यासंदर्भात कफ परेड पोलीस स्टेशन येथे दि. १० ऑगस्ट, २०२२ रोजी तक्रार क्र. ३४७८२/२०२२ अंतर्गत पोलीस तकार दाखल करण्यात आली आहे. कोणाही त्र्यक्तीस गहाळ दस्तावेज सापडल्यास कृपया खालील निर्देशित पत्त्यावर आम्हाला संपर्क साधावा सदर गहाळ दस्तावेजांच्या आधारावर

कोणाही व्यक्तीने कोणताही दावा केल्यास तो राखण्यायोग्य व वा स्वीकाराई नसेल. पुढे, सदर सूचनेव्यतिरिक्त जनतेपैकी कोणीही सदर गहाळ दस्तावेजांच्या आधारावर कोणाही व्यक्तीसमवेत कोणतेही कंत्राट व /वा अनुबंध करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्या जोखीम, मूल्य व जबाबदारीवर करील. आमचे अशील व /वा कॅप्टन झेर्क्सेस के. वाडिया व श्रीमती गुलशन झेर्क्सेस व /वा कॅप्टन झेर्क्सेस के. वाडिया व श्रीमती गुलशन झेर्क्सेस यांच्या द्वारे व त्यांच्याअंतर्गत दावा करीत असलेल्या कोणाही व्यक्ती यांना त्यांच्याद्वारे झालेली कोणतीही हानी वा नुकसान याकरिता नुकसानभरपाई करण्याची आवश्यकता नमेल

सोसायटी लि.द्वारे वितरीत विभिन्न क्र. ८६ ते ९० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क. १७ अंतर्गत प्रत्येकी रु ५०/- (पन्नास) एकत्रितरीत्या रु. २५०/-(रु. दोनशे पन्नास मात्र) मूल्याच्या ५ (पाच) पूर्णत: प्रदानित समभागांमधील सर्व हक्क, अधिकार व हितसंबंध तसेच त्याअनुषंगाने कार्यालयीन जागा विवरण युनिट क्र. १९, मोजमापित २६०.०० चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र, दुसरा मजला, इमारतीचे नाव राजगीर चेंबर्स, १२/१४, शहीद भगतसिंग मार्ग. मंबई - ४०० ०२३ व नोंदणीकरण उपजिल्हा मुंबई सी. एस. नं. २२०/फोर्ट विभाग व ए विभाग क्र. ए - १०६८ अंतर्गत मनपा कर व कर निर्धारक व संकलकांद्रारे करनिर्धारित.

दिनांक – ११ ऑगस्ट, २०२२ ॲडव्होकेट कार्तिकेय देसाई मे. कार्तिकेय ॲन्ड असोसिएट्स वकील व सॉलिसिटर्स, उच्च न्यायालय, १०५ आर्केडिया, १९५ एनसीपीए मार्ग,

नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

GINI SILK MILLS LIMITED

Vo.	PARTICULARS	Ended	Ended	Ended				
		30.06.2022 (Un-Adited)	30.06.2021 (Un-Audited)	31.03.2022 (Audited)				
1.	Total Income from Operations	1075.83	505.46	3308.34				
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional							
	and/or Extraordinary items)	1.87	3.44	46.01				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional							
	and/or Extraordinary items)	1.87	3.44	46.01				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional							
	and/or Extraordinary items)	(16.10)	(12.30)	37.76				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising							
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other							
	Comprehensive Income (after tax)]	(54.55)	15.06	117.07				
6.	Equity Share Capital	559.26	559.26	559.26				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the							
	Audited Balance Sheet of the previous year	-		3644.36				
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and							
	discontinued operations) -							
	1. Basic (Rs.):	(0.29)	(0.22)	0.68				
	2. Diluted (Rs.):	(0.29)	(0.22)	0.68				
Not	Jote: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ende							

For GINI SILK MILLS LIMITED

Deepak Harlalka

मालमत्तेची अनुसूची चेंबर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग